

bis an (das Feuer) **ÇĀṆKH. ÇR. 2,14,6.** Der acc., loc. und abl. in der Bedeutung von praep. (mit gen. der Person oder in comp. mit der Ergänzung; nur ganz ausnahmsweise ist diese nicht eine Person). 1) acc. zu — *hin*: kommen, gehen, führen, senden **ĀHĀND. UP. 3,7,2. MBu. 3,2952. 5,5081. R. 2,34,15. 70,15. 101,10 (110,8 GORR.). 3,40,23. 67,21. 5,6,12. 35,31. MṚĪKĪ. 77,5. RAGH. 5,35. KUMĀRAS. 7,73 (विला°). ÇĀK. 62,16. 93,2. MĀLAV. 47,15. KATHĀS. 6,61. BUĀG. P. 3,16,26. 6,1, 68. PAṆĀT. 23,1. 160,24. HIT. 40,20,22. — 2) loc. in Gegenwart, — in Anwesenheit von, bei **ĀCV. GRĪH. 1,18,7. MBu. 1,6503. 3,2092. वास R. 2,56,13, f. KATHĀS. 38,110. PAṆĀT. 66,10. fg. zu — hin**: sich begeben u. s. w. **MBu. 3,16852 (सकाशम् SĀV. 5,104). R. 2,52,12. PAṆĀT. 33,19. — 3) abl. von — her, von Seiten**: **अग्नेः JĀGĪ. 1,315.** kommen, gehen, sich entfernen **MBu. 1,1160. 5,941. R. GORR. 1,80,30. 5,90,10. KĪM. NĪTIS. 12,27. RAGH. 5,24. KATHĀS. 5,108. 44,82. PAṆĀT. 1,15,4. PAṆĀT. 36,22. न परित्यागार्हेयं मत्सकाशात् R. 1,53,12 (54,14 GORR.).** geboren werden, hervorgehen, entstehen **SĀJ. zu RV. 1,32,5. JĀGĪ. 3,67.** rauben, wegnehmen **DAÇAK. 76,9.** befreit werden **KATHĀS. 23,9.** fordern, bitten **32,299. erlangen R. 1,49,25. R. GORR. 1,79,20. 4,38,46. MĀRK. P. 63,53. 129,12. 134,5. fgg. DAÇAK. 87,5. PAṆĀT. 220,14. SĀJ. zu RV. 1,114,6.** erfahren, lernen, hören **M. 1,119. 2,20. MBu. 1,1072. 1589. R. 3,77,18. Spr. (II) 3188. Verz. d. Oxf. H. 141,b,14 v. u. kaufen KATHĀS. 19,37. 42. gesondert, verschieden SARVADARÇANAS. 9,17. fg. 54,1. भय MBu. 1,7279. R. 4,58,10. मान 2,14,4. विप्रकाराः 22,5. पशु 4,35, 2. 12. परानय PRAB. 3,19. statt des gen. auch der abl. नैताभ्यां भविता दोषः सकाशात् MBu. 1,1466. VARĀH. BRH. S. 104,12. सकाशतम् dass.: wegführen **R. 1,34,8 (35,8 GORR.). — सकाशाय RĀGA-TAB. 4,262** ist kein dat. von सकाश, sondern fehlerhafte Schreibart für सकाशाय.****

सकुति (2. स + कु°) adj. aus demselben Leibe geboren **VOP. 6,97.**

सकुतूहल (2. स + कु°) adj. von Neugier getrieben, neugierig **KATHĀS. 23,31. °म् adv. 26,50.**

सकुरूप m. = सकुरूपः **RĀGAN. im ÇKDR.**

सकुल 1) adj. a) (2. स + कुल) mitsamt seinem Geschlecht (im Wortspiel mit नकुल) **Spr. (II) 6214. — b) wohl fehlerhaft für सकल KATHĀS. 44,147. WEBER, KR̥ṢṆĀG. 237. — 2) m. in einem Wortspiel st. नकुल PĀR. GRĪH. 2,7.**

सकुलत्र adj. (f. स्त्री) im gleichen Geschlecht geboren, gleichen Geschlechts mit (gen.) **MBu. 13,5086. स्व° ed. Bomb.**

सक्तव्य (von 2. स + कुल) adj. gleichen Geschlechts, m. ein Verwandter **ĠĀTĀDH. im ÇKDR. M. 9,187. JĀGĪ. 1,63. Ind. St. 5,310.**

सैकृति (2. स + कृ°) adj. begierig, verliebt **TBa. 2,4,4.**

सकृत् (2. स + कृत्) adv. P. 5,4,19. 1) auf ein Mal, mit einem Male; = सह **AK. 3,4,33 (38), 4. MED. avj. 33. सकृत्सु ते धनु स्तोमं मुदीमहि RV. 8,1,14. 2,16,8. सकृत्सु नो मृळ्य 10,33,3. ध्रुषो मा सकृद्वो ददर्श 1,105,18. 6,66,1. न वै सकृद्वाये सर्वाः संभवति AIR. Br. 6,21. TS. 3,4, 2,2. सकृदाच्छिन्नं mit einem Ruck abgetrennt **ĀCV. ÇR. 2,6,4. ÇAT. Br. 2,4,2,17. सकृन्न ÇĀṆKH. ÇR. 4,4,6. सकृन्न P. 3,2,4. Schol. सकृदादीपन KAUC. 80. M. 8,151. so v. a. plötzlich MBu. 1,4418. — 2) einmal, semel AK. MED. RV. 6,48,22. सकृदङ्गः 10,95,16. TBr. 2,1,4,1. AIR. Br. 1,****

26. 2,24. 7,17. ÇAT. Br. 1,2,2,11. 2,4,2,9. सकृदिन्द्रं भूतान्यत्यरिच्यत् 4,5,2,1. **ĀCV. GRĪH. 1,3,3. सकृन्मन्त्रवचनम् KĀTJ. ÇR. 1,7,9. सकृद्वीत 8, 46. सकृदुपमयिते ÇAT. Br. 2,6,2,6. KĀTJ. ÇR. 24,3,34. M. 6,20. 11,92. 97.100. 214. 250. Spr. (II) 5253. 6650. fgg. 6656. ÇĀK. 27,2. VIKR. 10. VARĀH. BRH. S. 11,44. सकृदुक्तं न ग्लूति Spr. (II) 6635. सकृदुक्तगृहीतार्थ 6654. सकृदुक्तधर KATHĀS. 2,61. सकृत्सकृत् ÇAT. Br. 1,8,2,5. **ĀCV. GRĪH. 4,7,14. M. 5,139. 9,70. JĀGĪ. 1,240. einmal so v. a. irgend ein Mal Spr. (II) 1707. सकृत्कृतप्रणयो ऽयं जनः so v. a. einst, ehemals ÇĀK. 59,13. मा — सकृत् nie Spr. (II) 2304. — 3) ein für allemal, für immer: सकृद्वा द्वैवास्मै भवति **ĀHĀND. UP. 3,11,3. सकृद्भिर्भात 8,4,2. NBS. TĀP. UP. in Ind. St. 9,165. VEDĀNTAS. (Allah.) No. 124. भानुः सकृद्युक्तुरंग एव Spr. (II) 4569. MĀRK. P. 109,67. — Vgl. अ° (auch MBu. 5,7160. VARĀH. BRH. S. 28,4. 30,3. 68,74. BUĀG. P. 1,5,36 nach der Lesart der ed. Bomb.).******

सकृत् n. = शूद्रशासन HĀR. 175. मुक्ति st. dessen TRĪK.

सकृत्प्रज (सकृत् + प्रजा) 1) adj. nur einmal (im Jahre) Nachkommen schaft (Junge) habend. — 2) m. a) **Krähe AK. 2,5,20. H. 1321. an. 4, 57. HALĀJ. 2,90. — b) Löwe H. an.; vgl. Spr. (II) 7044.**

सकृत्फल 1) adj. nur einmal Früchte tragend. — 2) f. स्त्री **Musa sapientum (s. कदली) RĀGAN. im ÇKDR.**

सकृत्सू adj. f. mit einem Mal gebärend: सकृत्स्वर्ं ये पुंसुपुत्रा मकीं दुडुत्तन् **RV. 10,74,4.**

सकृद्गामिन् adj. der nur noch einmal wiederkehrt, Bez. der zweiten Stufe der Ārja bei den Buddhisten **BURNOUF, Intr. 292. fg. WASSILJEW 264. 248. VJUTP. 32. 123.**

सकृदावृत्ति f. eine einmalige Begebenheit: °प्रकारेण so v. a. सकृत् einmal, ein für allemal **KULL. zu M. 11,221.**

सकृदिति f. nur eine Möglichkeit zu **P. 7,1,50.**

सकृद्भिर् 1) adj. nur einmal eine Leibesfrucht empfangend. — 2) m. **Maulthier RĀGAN. im ÇKDR.**

सकृद्भृ m. pl. N. pr. eines Volkes **MBu. 6,373 (nach der Lesart der ed. Bomb., सकृद्भृ ed. Calc.).**

सकृद्वीर m. eine best. Pflanze, = एकवीर **RĀGAN. im ÇKDR.**

सकृन्वन्दा f. N. pr. eines Flusses **MBu. 3,8137. प्राङ्दीं च st. सकृन्वन्दा ed. Calc.**

सैकेत (2. स + केत) 1) adj. von einer Absicht durchdrungen **RV. 6,9, 5. — 2) m. angeblich N. pr. eines Āditja TS. 1,5,2,3.**

सकोप adj. (f. स्त्री) erzürnt **RĀGA-TAB. 6,258. H. 579; vgl. auch unter कोप 2) am Ende.**

सकोश adj. Stellen aus Wörterbüchern enthaltend (Gegens. विकोश) **Verz. d. Oxf. H. 72,b,2.**

सकौतुक (2. स + कौ°) adj. (f. स्त्री) neugierig **KATHĀS. 24,10. 29,8. 40, 17. लदर्शन° 46,194. साश्चर्य° erstaunt und neugierig 25,271. सकौतुकम् adv. 23,16.**

सक्त s. u. सङ्. Davon सक्तता f. das Hängen an der Sinnenwelt (Gegens. मुक्तता) **MBu. 12,12638. सक्तव n. das Hängen an: रति° 1,3906.**

सक्तमूत्र adj. beschwerlich —, langsam harnend **KĀRAKA 1,27.**

सक्तव्य (von सक्तु) adj. zu Grütze bestimmt, — dienend: धानाः **P. 5,**